(CIN:L24110MH1985PLC035078)

Address:Office No:15/B/4, New Sion CHS SIES College, Behind D Mart, Sion West ,Mumbai MH 400022, India

Email ID: info@rosemerc.in Tele: 022-35138397 Website: www.rosemerc.in

To Date: July 12, 2023

The General Manager

Department of Corporate Services

BSE Limited

P. J. Towers, Dalal Street,

Mumbai - 400001

Sub: Newspaper Publication of Notice of 39^{th} AGM, Remote e-voting and Closure of Register of Members and Share Transfer Books.

Ref: Rose Merc Limited. (Security Id: ROSEMER, Code: 512115)

Dear Sir,

We are submitting here with copy of Newspaper Publication dated 12th July,2023 with respect to Notice of 39th Annual General Meeting scheduled to be held on Thursday 3rd August,2023 at 4.00 pm through other audio visual mean (OAVM), and Remote e-Voting, Closure of Register of Members and Share Transfer Books in the following newspapers in compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015:

- 1. The Financial Express, Mumbai
- 2. Mumbai Lakshadeep

We kindly request you to take the above said on record.

Thanking You,

Your faithfully

For, Rose Merc Limited

Nooruddin Mohammed Shaikh

Director

DIN: 09660481

FINANCIAL EXPRESS

SURAT REGISTERS 9 CASES OF SUICIDE

Workers' plight takes polish off India's diamond city

ABHINAY KUMAR Surat, July 11

SURAT, SITUATED ON the banks of the Tapi river, is known as India's diamond city as it processes 80-90% of the world's diamonds. Of late, however, the city is making headlines for the wrong rea-

Over the past few weeks, Surat has registered nine cases of suicide - all of workers engaged in the diamond industry - a portent of the ominous times the once glittering trade is going through.The unfortunate saga started a month ago when a diamond worker aged 55, his wife and two adult children died after they reportedly consumed a poisonous substance due to financial distress after he lost his job of 30 years.

The incident has sent shockwaves across the city among the 5,000 diamond cutting and polishing factories employing over a million people, nearly 90% of them migrants from Gujarat's Saurashtra region. The Surat Diamond Workers' Union claims that more than 20,000 workers in the industry have lost their jobs.

But those who are still employed are in dire straits. There was a time when the industry used to work the whole year without any long holidays, except for the Diwali season when the workers were allowed to avail a month's leave to visit their hometowns.

IN DISTRESS

■ The Surat Diamond Workers' Union claims that more than

20,000 workers in the industry have lost their jobs

But now, the workers are being

forced to work just five days a

week, that too with reduced

work hours. They are report-

edly also being compelled to

avail unpaid summer break of

20 to 25 days. Reduced weekly

work hours have impacted the

salaries of the workers who are

getting 30-35% lower salaries

than what they used to get

previously. The reason for the

industry's is obvious -- the

ongoing Russia-Ukraine war,

economic instability in Euro-

pean and other western coun-

tries. India's gems and jew-

ellery exports fell from ₹1.82

trillion in FY22 to ₹ 1.76 tril-

lion in FY23. And the

prospects aren't bright either.

In the past three months; the

business has shrunk by almost

Versions, however, vary.

While industry association

claims the situation isn't that

bad as is being made out to be,

trade unions have a different

story to tell. Vijay Mangukiya,

regional chairman of the Gem

and Jewellery Export Promo-

tion Council (GJEPC), justifies

30-35%.



to avail unpaid summer break of 20 to 25 days

> the reduction in work hours and the prolonged summer break as a way of averting large scale unemployment. Mangukiya says there has been no significant price drop in the diamond market. What is also holding up the domestic market demand is the growing popularity of lab grown diamonds or CVD diamonds

which have provided a much

needed stability to the market.

■ Reduced

hours have

weekly work

impacted the

salaries of the

workers who are

getting **30-35%**

lower salaries

than what they

used to get

The Russia-Ukraine war has also resulted in supply shortages for the rough diamonds in the industry and caused economic instability. Further, increased inflation has reduced the purchasing power of the consumer.Russian rough diamond constitutes almost one-third of the total raw material demand of the industry and the war has disturbed the easy and seamless process of diamond

import. The total rough diamond supply from Russia has come down to under 10% against the more than 35% prior to the industry sources.NanuBhai Vekariya, president, Surat Diamond Association, dismissed all the claims of workers losing their jobs. Manufacturers, in fact, are facing a shortage of workers. The domestic market, he says, is doing very well and the buying in the coming festival season will revive the industry. Unions wonder why then is the industry cutting jobs and reducing pay. Bhavesh Tank, Surat zone president, Diamond Workers' Union, says, the Surat Diamond Association "doesn't care about the welfare of the workers, all they care about is their profitabil-

The post Covid boom in business has brought them a significant amount of profits and now they do not want to compromise on those profits. Because of salary cuts and job losses many of the diamond workers are looking for alternate livelihood options like agriculture and other manual jobs."Tank says the employers make "their own absurd rules that are unfavourable to the workers". For example, in the name of professional tax, the employer deducts ₹200 per month from the wages of the workers."How can someone be asked to pay professional tax if they are not contractual workers? The employers do not have any responsibility towards the workers."Even as the verbal duel goes on, the families of the deceased workers in Surat have only seen the

diamonds turn to dust.

Indian govt looks to liquefy gas Iraq flares and imports

MANISH GUPTA New Delhi, July 11

INDIAN GOVERNMENT IS in talks with Iraq to check the possibility of setting up a plant in Iraq to liquefy the excess petroleum gas that the Arabian country flares as waste product and import it into India, a senior government official said.

"Gas flaring in Iraq is huge. It's almost as much gas we import each year. We can certainly look at having some liquefaction facility there. The challenges are not in terms of intent, but more related to visas and sending big teams to study and develop a plan on the ground," the official said

The discussion was part of the joint commission meeting (JCM) between Iraq and India last month. The bilateral meeting, happening after a gap of 10 years, is second after the National Security Advisors meeting held last March.

Gas flaring has been an issue with Iraq. The country wants to end the burning of associated gas in the oilfields to cut down losses and reduce gas imports.

and the state of t UP IN THE AIR

Gas flaring has been an issue with Iraq. The country wants to end the burning of associated gas in the oilfields to cut down losses and reduce gas imports

Besides, there is a growing con-

sensus of a link between gases

flared in the air and rise in can-

cer cases. Iraq burns 70% of the

natural gas produced in its oil

fields as a waste product. As per a

World Bank estimate, Iraq flares

about 16 billion cubic meters of

gas per day. However, it has

planned to end gas flaring in

■ Iraq burns 70% of the natural gas produced in its oil fields as a waste product. As per a World Bank estimate, Iraq flares about 16 bn cubic meters of gas per day

next two years. It has invited foreign companies to explore and

develop natural gas reserves.

Since the attack on two Saudi

share certificates reported lost:

827049

499238

913573

313289

613085

872633

738590

311000

611986

675580

878810

478743 - 478744

NESTLÉ INDIA LIMITED

Reod. Office: 100 / 101. World Trade Centre, Barakhamba Lane, New Delhi-110.00

Email: investor@in.nestle.com | Website: www.nestle.in | Ph: 011-23418891

PUBLIC NOTICE FOR ISSUE OF LETTER OF CONFIRMATION

Notice is hereby given that in the absence of any claim being lodged with the Company

at its Registered office within 15 days from the date of this Notice, letter

confirmation in lieu of duplicate share certificates shall be issued for undermentione

First/Sole Shareholder

Rekha G Shah

Nidhi Bhatia

Meena Varma

Meena Varma

Narayan Swarup Agai

Narayan Swarup Agai

Nalini Rajendra Gupta

Edna M Samuel

Edna M Samuel

Parsram Ramdasia

Parsram Ramdasia

Uma Vishwakarma

Ashwin Desail

Bhalchandra Moreshwar Kanade

he above information is also available on the website of the Company.

Jayeshkumar Dhanji Bheda

Aramco oil facilities in 2019 that forced Saudi Arabia to shut down half its total oil production, Indian government has drawn up a strategy to diversify as much as possible, and is planning to increase the ratio of term contracts as compared to spot purchases.


"We are also looking at oil coming from Guyana. Basically we are oil hungry and will explore wherever we can get good term deals. Right now the division between term and spot is 70:30, but 30% spot is also high. We are looking at more term deals so that we can actually calculate our outgo," he said. The official informed that Iraq has been giving "very good" discounts to India in the term contracts for oil imports. India has asked them to extend the credit period from 60 days to 90 days, which the Iraqi government plans to discuss with the oil companies.

Northwest region gets 62% surplus rainfall

SANDIP DAS New Delhi, July 11

SURPLUS RAINS IN the northwest India including Punjab, Haryana, Himachal Pradesh and Uttarakhand have disrupted the supplies and submerging standing crops such as vegetables and paddy in

many parts of the region. Agriculture ministry officials said that despite overall surplus in the monsoon rains so far, there has been deficiency in precipitation in the key paddy growing states of Bihar, Jharkhand, West Bengal, Odisha and Telangana where transplantation has been delayed.



ENERGY MANAGEMENT CENTRE – KERALA Sreekariyam P.O., Thiruvananthapuram – 695 017

Ph: 0471 2594922/24, Fax: 2594923 E-mail: emck@keralaenergy.gov.in; www.keralaenergy.gov.in

NOTICE INVITING E-TENDER EMC invites competitive e tenders for

1. Supply of 5000 numbers of 2 kW countertop induction hobs in batches at different locations of Kerala

(E tender id: 2023 EMCK 583932 1). Bid submission End Date - 31.07.23 at 4 PM

2. Supply of induction compatible utensil, 5000 numbers each of Mills cooker, idly cooker, Pressure cooker, Uruli, Saucepan, Rice pot with lid in batches at different locations of Kerala. (E tender id: 2023 EMCK 585986 1). Bid submission End Date - 08.08.23 at 4 PM

ROSE MERC LIMITED

CIN:L24110MH1985PLC035078

Address: Office No:15/8/4, New Sion CHS SIES College, Behind D Mart, Sion West, Mumbai MH 400022, India Email ID: info@rosemerc.in Tele: 022-35138397 Website: www.rosemerc.in

NOTICE

OTICE is hereby given that the 39th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on

Fhursday 3rd August, 2023 at 04:00 PM, (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means

"OAVM"), to transact the business as stated in the AGM Notice, dated 7th July, 2023 in compliance with the

applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Rules made there under and

eneral Circulars dated May 5, 2020, April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 of the

Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circular dated May 12, 2020, 15th January, 2021 and 13th

May, 2022. The Annual Report 2022-23, inter-alia containing Notice of the said AGM, Directors Report.

Auditor's Report and Audited Financial Statements for the year ended 31 March, 2023 along with statement & disclosure annexed/attached thereto have been sent to the email ids of the shareholders whose e-mails were

In accordance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the Annual Report for 2022-23, including the AGM

Notice, has been sent through electronic mode only, on 11th July, 2023 to those Members whose email IDs are registered with the Company or its Registrar & Transfer Agent, Link Intime India Private Limited

"Linkintime") or the Depositories and those who are holding shares as on the cut-off date fixed by the

Company i.e. Tuesday the 27th June, 2023. The Annual Report for 2022-23, including the AGM Notice, is also

available on the Company's website <u>www.rosemerc.in</u>, BSE Limited's website www.bseindia.com and the

Companies Act. 2013 (the act) and the SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations

2015, the AGM of the Company will be held through VC/DAVM. As permitted under said circulars Company

To receive the Annual Report, Notice of AGM and e-voting Instructions electronically, Members who have not

(II) Members holding shares in physical form may fill Form ISR 1 which, along with other relevant details

As per SEBI Circular No SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated 16th March, 2023,

mandates all the listed Companies to record PAN. Nomination, KVC details of all the shareholders and Bank

Account details of first holder. The KYC letters along with instructions to the shareholders were dispatched to

all such shareholders holding shares in physical form by post, in view of the aforesaid, we request you to

Members can join and participate in the AGM through VC/0AVM facility or casting vote through the e-voting

system during the AGM. The requisite information for the shareholders are placed on the Company's website

and also sent to shareholders through email. Members participating through VC/QAVM shall be counted to

the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Act. The instructions for E-Voting, attending the

AGM and other instructions are posted on the Company's website and also sent to shareholders through email

whose email ID is registered with us. Since AGM this time is being held through VC/DAVM; physical presence

As per Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules,

2014, as amended from time to time, Secretarial Standards-2 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulation, 2015, please note that: The Company is pleased to provide its

Members with the facility to cast their votes electronically on all resolutions set forth in the AGM Notice. The

business can be transacted through voting by electronic means. The Company has engaged the services of

NSDL for providing the remote e-voting platform and for participating in the AGM through VC/DAVM and voting thereat. The dispatch of Notice along with Explanatory Statement, as a part of Annual Report 2022-23

is completed as of date through Emails to those shareholders whose email id is registered with us. The

detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note

Remote e-voting shall commence on Monday, July 31, 2023 (10:00 a.m.) and end on Wednesday, August 2, 2023 (05:00 p.m.) Remote e-voting shall not be allowed beyond August 2, 2023 - 5.00

p.m. The facility for e-voting shall be made available at the AGM and Members attending the same

through VC/OAVM who have not cast their votes by remote e-voting shall be able to exercise their voting

of the Members are dispensed with and accordingly, facility of appointment of Proxy will not be available.

Members holding shares in demat form may register their e-mail IDs with their respective DP.

Accordingly, in compliance with these MCA and SEBI Circulars and the relevant provisions of the

For further Details, visit: www.keralaenergy.gov.in, www.etenders.kerala.gov.in

registered and is also posted on the website of the Company <u>www.rosemerc.in</u>.

emote e-voting website of NSDL https://www.evoting.nsdl.com/

has not sent paper copy of the Annual Report 2022-23 to the shareholders.

registered their e-mail IDs may note the following for registering the same:

send the same to Linkintime through such modes as specified in the Forn

Director

Rising tomato prices: No immediate respite about 10% share in the coun-SANDIP DAS

Head Office: "Lokmangal"

1501, Shivaji Nagar,

Pune - 411 005

RECRUITMENT NOTIFICATION

Bank of Maharashtra, one of the Leading Listed Public Sector Banks

having Head Office in Pune with more than 2207 pan India Branch

Network invites applications from the eligible candidates for the

Name of the Post

AGM Board Secretary & Corporate

AGM Management Information

Chief Manager, Market Economic

Chief Manager, Information System

Production Support Administrator

Production Support Administrator

Details are available on Bank's website

Chief Digital Officer (CDO)

Chief Risk Officer (CRO)

System (MIS)

Economist

Mail Administrator

for EFT Switch

for UPI Switch

13 Officers MMGS II

Date: 12th July 2023

Place: Pune

Officers MMGS III

Chief Manager, MIS

New Delhi, July 11

following posts.

TOMATO PRICES WILL continue to be elevated for another month or so owing to supply disruption caused by surplus rainfall in the hilly states of Himachal Pradesh and Uttarakhand, traders said. As soon as the supplies from the two hilly states that have

try's tomato production commenced, rainfall disrupted the transportation as well as harvesting of the crops.

At Delhi's Azadpur mandi, the largest wholesale market for fruits and vegetables in Asia, tomato prices rose to ₹25,00 per 25 kg on Tuesday against ₹2000/bag prevailed a week ago.

Mode of

Offline

Online

Online

General Manager

HRM

2

4

100

Contract

Contract

IV

IV

No.of

Posts

MANNACHANALLUR SPECIAL GRADE TOWN PANCHAYAT TIRUCHIRAPPALLI DISTRICT RE-TENDER NOTICE

improvement of Water Supply Scheme in Mannachanallur Town Panchayat under

AMRUT 2.0 Scheme 2021-2022 at an estimate cost Rs. 2043.00 lakh. Tenders Two Cover system) are invited Tender Schedule should be downloaded from the website https://tntenders.gov.in

at free of cost and know the tender details and conditions.

Tender date and time

a) Pre-bid meeting date 26.07.2023 at 11.00 am b) Tender should be submitted upto 09.08.2023 at 3.00 pm

Received tender will be opened on 09.08.2023 at 3.30 pm

In case of the opening date of tender is declared as holiday, the received tender will be opened the next working day at the same time. Chairman **Executive Officer**

Mannachanallur Town Panchayat Mannachanallur Town Panchayat Tiruchirappalli District Tiruchirappalli District

"சோதனை கடந்து கதந்திரம் அடைந்தோம், சாதனை புரிந்து சரித்திரம் படைப்போம்.

भारतीय रिज़र्व बैंक

RESERVE BANK OF INDIA

G2 🔐

Auction of Government of India Dated Securities for

₹33,000 crore on July 14, 2023 Government of India (GOI) has announced the sale (re-issue) of three dated

securities:

Sr. No.	Nomenclature	Notified amount Nominal (in ₹Crore)	Earmarked for Retail Investors* (in ₹Crore)
1	7.06% GS 2028	8,000	400
2	7.26% GS 2033	14,000	700
3	7.30% GS 2053	11,000	550

each security mentioned above. The sale will be subject to the terms and conditions spelt out in this notification (called 'Specific Notification'). The stocks will be sold through Reserve Bank of India Mumbai Office, Fort, Mumbai - 400001 as per the terms and conditions specified in the General Notification F.No.4(2)-W&M/2018, dated March 27, 2018. The auction will be conducted using uniform price method for 7.06% GS 2028

7.26% GS 2033 and multiple price method for 7.30% GS 2053. The auction will be conducted by RBI, Mumbai Office, Fort, Mumbai on July 14, 2023 (Friday) The result will be announced on the same day and payment by successful bidders will have to be made on July 17, 2023 (Monday). For further details, please see RBI press release dated July 10, 2023 on the RBI

website - (www.rbi.org.in).

Attention Retail Investors* (*PFs, Trusts, RRBs, Cooperative Banks, NBFCs, Corporates, **HUFs and Individuals**)

Retail investors can participate in the auctions for the amounts earmarked for them

on a non-competitive basis through a bank or a primary dealer. Individual investors can also place bids as per the non-competitive scheme through the Retail Direct portal (https://rbiretaildirect.org.in). For more information, detailed list and telephone numbers of primary dealers/bank branches and application forms please visit RBI website (www.rbi.org.in) or FIMMDA website (www.fimmda.org) Government Stock offers safety, liquidity and attractive returns for long duration. "Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you money"



(CIN: L65993MH1977PLC258134) REGD OFF: 604, CENTRUM, OPP. TMC OFFICE, NEAR SATKAR GRAND HOTEL, WAGLE ESTATE, THANE WEST MH 400604 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Sr.	Particulars	Quarter ended			Year ended
No.	raiticulais	30.06,2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from Operations	650,78	659.44	304.07	1,832.14
2	Net Profit/(Loss) from ordinary activities before tax	10.87	37.79	11.07	102.62
3	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	8.00	28.29	8.28	76.88
4	Total Comprehensive Income for the period [comprising Profit' (Loss) after tax] and Other Comprehensive Income (after tax)]			-0.75	2.40
5	Paid up equity share Capital (Face value ₹10/-)	831.63	831.63	831.63	831.63
6	Earning Per Share (EPS in ₹) (Not annualised) (Basic, Diluted)	0.10	0.34	0.10	0.92

Date: 11th July 2023

Place: Thane

- The above unaudited results were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at their meeting held on 11th July, 2023. The Statutory Auditors of the company have carried Limited Review of aforesaid results.
- The above is an extract of the details format of Quarter Ended Results 30th June 2023 filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on stock exchange website at www.bseindia.com and also on the company's website i.e. www.elkolifesciences.com

For Eiko Lifesciences Limited Laxmikant Kabra Chairman & Director DIN: 00061346

Place: Mumbai

rights at the meeting. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the meeting. The cut-off date for determining eligibility of Members for voting on the business set out in the AGM notice is Thursday, July 27, 2023. A person whose name is recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. Any person who becomes a Member of the

Company after dispatch of the AGM Notice and is holding shares as on the cut-off date i.e. July 27, 2023, may obtain login credentials by sending a request at evoting@nsdl.co.in or following the procedure as mentioned in the AGM Notice In case of any queries pertaining to e-voting, please visit 'Help & FAQ's section' available at NSDL

website https://evoting.nsdl.com. NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder and

Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, July 28, 2023 to Thursday, August 03, 2023 (both days inclusive) for the purpose of determining eligibility of Members for payment of final dividend, if declared The Notice along with full Annual Report of the Company for the year 2022-23 is posted/displayed on

Company's website www.rosemerc.in and is available for download free of cost. Contact details for the person responsible to address Grievance/s in respect of e-voting: Contact


Person: 1. M/s. Link Intime India Private Limited , Email: rnt.helpdesk@linkintime.co.in (the Company's Registrar & Share Transfer Agent) C101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, E. mail: rnt.helpdesk@linkintime.co.in, Tel. No. +91 22 49186270 The facility for voting through digital voting shall be made available for during the AGM and the members

attending the meeting who have to cast their votes by-remote e-voting shalf only be able to exercise the voting rights at the Meeting as per specific instructions made available. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but

shall not be allowed to vote again in the Meeting. Mr. Deepak Rane, Company Secretary in Practice (Membership No. A24110; Certificate of Practice No 8717) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the Remote e-Voting before/during the AGM in a fare and transparent manner. The result of e-voting shall be announced within 48 hours of the conclusion of the AGM by the Chairman or any other Director authorised by him. The result shall be displayed on the website of the Company and shall also be filed with the Stock Exchange.

> Nooruddin Mohammed Shaikh Director DIN: 09660481

For Rose Merc Limited



Bandra East Branch, Renuka CHSL Ground Floor, Behind Gurunanak Hospital bandra East, Mumbai-400051

Starting

87966988

91773108

50517402

94595002

41377288

61760721

92947335

66719120

41274160

61735039

64180437

93142246

41157876

Distinctive No.

No. of

Shares

31

50

20

31

50

30

20

25

25

100

Pramod Kumar Rai

POSSESSION NOTICE [Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

The undersigned being the authorized officer of the Union Bank of India, Bandra East Branch

Renuka CHSL, Ground Floor, Behind Gurunanak Hospital, Bandra East, Mumbai- 400051 under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 15/02/2017 Calling upon the Borrower's/Mortgagor Mr. Hardik Devshi Gohil to repay the amount mentioned in the notice being Rs. 17,80,807.87/- (Rupees Seventeen Lakh Eighty Thousand eight Hundred Seven and Paise Eighty Seven Only) as on 15/02/2017 within 60 days from the

ate of receipt of the said notice with future interest and incidental charges w.e.f. 16/02/2017.

he borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower

Suarantor and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 06 Day of July of the

The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India, Bandra East Branch, Renuka CHSL, Ground Floor, Behind Gurunanak Hospital, Bandra East, Mumbai- 400051 for an amount of Rs. 17,80,807.87/- (Rupees Seventeen Lakh

Eighty Thousand Eight Hundred Seven and Paise Eighty Seven Only) as on 15/02/2017 plus nterest and incidental expenses incurred by bank w.e.f 16/02/2017. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Flat No. 02 on the Ground Floor, in the Building known as "Moroccan CHSL", lying being and situated at Survey No. 169 (part), CTS No. 1627, Revenue Village: Marol Maroshi at Royal Palms

Estate, Mayur Nagar, Aarey Milk Colony, Near Unit No. 26, Goregaon (East), Mumbai - 400065 On the North by On the South by

Description of the Immovable Property

On the East by

On the West by Date: 06/07/2023 Authorised Officer Place : Royal Plam UNION BANK OF INDIA



Registered Office: NBCC Bhawan, Lodhi Road, New Delhi-110003 Email: co.sectl@nbccindia.com, website: www.nbccindia.in

Transfer of unclaimed dividend and equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF) with respect to FY 2015-16 Notice be and is hereby given that pursuant to the provisions of Section

Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (Rules) and amendments made thereto, the inal dividend declared for the financial year 2015-16 which remained unclaimed for seven years will be credited to the IEPF on October 20, 2023 and corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be transferred to the IEPF. The details of such unclaimed dividend and shareholders are uploaded on the website of the Company at https://www.nbccindia.in/web English/IEPFTransfer.

124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor

The Company has also communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF for taking

In case shares held in physical from: Shareholders who possess physical share certificates are informed that the Company will issue duplicate share certificate(s) in lieu of the original. The duplicate shares certificate(s) will be converted into DEMAT form and transferred to IEPF. The original share certificate(s) will stand automatically cancelled.

In case shares held in demat from: The concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the DEMAT account of the IEPF.

The concerned shareholders are requested to claim their unclaimed/unpaid dividends amounts on or before October 10, 2023. In the event, valid claim is not received from the concerned shareholder on or before October 10, 2023, the Company would proceed to transfer the Equity shares and Unclaimed Dividends in favor of IEPF without any further notice. Kindly note that thereafter the shareholders may claim the dividend and corresponding shares from the IEPF authorities by making application and following the prescribed procedure for the same.

Shareholders holding shares in Demat form may contact the respective Depository Participants to update Address/Bank Details/NECS/ECS mandate, if any and shareholders holding shares in physical form may update their bank details by submitting hard copy of duly signed Form ISR-1 along with relevant documents mentioned therein to RTA. The said form is available at https://www.nbccindia.in/webEnglish/Investor ServiceRequest. Further, shareholders are advised to dematerialize their shares held in physical form.

For claiming unclaimed/unpaid dividend the shareholders may send request to the RTA of the Company i.e. Alankit Assignments Limited, 4E/2, Alankit House, Jhandewalan Extension, New Delhi-110055, Tel: 011-42541234, Email ID: rta@alankit.com. For NBCC (India) Limited

Deepti Gambhir

Company Secretary

Place : New Delhi Date : July 12" 2023

financialexp.epa

"Hrushikesh" Swami Samarth Nagar Andheri (West), Mumbai - 400 053

PUBLIC NOTICE An Application for issuance of Duplicate Share Certificate is received from members of the Society Mr. Ramesh J. Dhatingan and Mrs. V. R. Dhatingan, in respect of Share Certificate No. 112 with consisting of 5 Shares of Rs. 50/- each

https://www.bankofmaharashtra.in. The eligible candidates shall

apply online / offline from 12th July 2023 to 25th July 2023.

Any person in receipt of the above Share Certificate No. 112 or claiming any right, title, interest therein, is hereby notified to contact or lodge any such claim with respect to aforesaid Share Certificate to Mr. N. B. Chikhlikar, the Hon. Secretary, Apna Ghar Unit No. 1 C.H.S. Ltd., having Registration No. BOM / HSG / 5657 of 1978 dated 20-11-1978, "Hrushikesh" Swami Samarth Nagar, Andheri (West), Mumbai – 400 053, within 14 days from the publication of this Notice, failing which the Society shall proceed to issue Duplicate Share Certificate to Mr. Ramesh J. Dhatingan and Mrs. V. R. Dhatingan. Please note that claims and / or correspondence received after the above period shall not be considered and the Society shall issue the Duplicate Share Certificate to Mr. Ramesh J. Dhatingan and Mrs. V. R. Dhatingan. Date: 12/07/2023

with distinctive Nos. 556 to 560 (both inclusive)

dated 01st May, 1984 on the grounds that it has

been either lost / misplaced by them.

Mr. N. B. Chikhlikar Hon. Secretary, Apna Ghar Unit No.1 CHS Ltd,



बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारीला उच्चांकी दर

पुणे, दि.११ : : बारामती येथील मिळत आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीत ज्वारीला प्रति क्विंटल ६०५१ रूपये इतका उच्चांकी दर मिळाला. येथील बाजार समितीत माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील शेतकरी हनुमंत तरटे यांच्या ज्वारीला हा उच्चांकी दर मिळाला. ज्वारीची आवक कमी असल्याने सध्या ज्वारीला जादा दर

धुळे, दि.११ : प्रचंड यांच्या

असा

आज

शहर जिल्हा काँग्रेस प्रसिद्धी पत्रकात्महटले

महागाई

जनतेचा

आरोप

काँग्रेस

कार्याध्यक्ष

ध्ळे जिल्हा काँग्रेस व

कें ढातील भाजप सरकार

व राज्यातील शिंदे-

निषेध करण्यात आला.

यासाठी सकाळी १०

सरकारचा

कमिटीचे

ЗΠ.

पाटील

जाहिर सूचना

येते की माझे अशील केसरीया फार्म प्रायव्हेत

लिमिटेड हे श्री. शांतीलाल लालजी फरीय

आणि श्री. कोविड शांतीलाल फरिया यांच्य

कडन यनिट नं. ३१० आणि ३११बी विकत

घेणार आहेत. सध्यस्थितीत श्री. शांतीलाल

लालजी फरीया आणि श्री. कोविड शांतीला

फरिया हे मौजे घाटकोपर-किरोळ तालुक

कुर्ला जिल्हा मुंबई उपनगर मधील सी. टी. एस

नं. ५२५ ते ५४७ आणि ५६६ ते ५७९ यावर

उभारण्यात आलेली कुंतल बिल्डिंग मधील

यनिट नं. ३१० आणि ३११बी. तिसरा मजला

ह्या युनिटचे मालक आहेत. सदर सदनिकेचे

मूळ करारनामे जे की १) दिनांक ०३ सप्टेंबर

१९९९ रोजीचा श्री. विनोदराय जुगलदास मोदी

व इतर आणि डॉ. योगेश पी. मेहता व श्री

महेश पी. मेहता यांच्यामधील २ मूळ

करारनामे, २) दिनांक ३१ जानेवारी २००५

रोजीचे डॉ. योगेश पी. मेहता व श्री. महेश पी

मेहता यांच्यामधील २ घोषणापत्र ज्यांचा दस्त

क्र करल-१/७७३/२००७ आणि करल

१/७७४/२००७, ३) दिनांक १७ मे २००७

रोजीचे डॉ. योगेश पी. मेहता व श्री. महेश पी

मेहता आणि श्री. जिग्नेश एच. मेहतालिय

यांच्यामधील २ करारनामे ज्यांचा दस्त द

करत- ३/३९५६/२००७ आणि करत-

३/३९५७/२००७, आणि ४) दिनांक ११

ऑक्टोबर २००४ रोजीचा कुलमुखत्यारपत्र र

डॉ. योगेश पी. मेहता यांनी श्री. महेश पी

मेहता यांना दिले आहे. सदर मूळ करारनारं

श्री. शांतीलाल लालजी फरीया यांच्या कडून

दि. 0३/0७/२०२३ रोजी गहाळ झालेत

आहेत. त्या संबंधी लेखी तक्रार दि

) ३/०७/२०२३ रोजी घाटकोपर पोली

स्टेशन मंबई. येथे केली असन त्याचा नोंदर्ण

क्रमांक. प६२५७/२०२३ आहे. सदर युनिट नं

3१० आणि 3११ बी माझे अशील में केसरीय

काही माहित असल्यास अथवा कोणाल

सापडले असल्यास वा कुठे आहे याची माहिर्त

असल्यास किंवा युनिट संदर्भात कोणचे

कोणत्याही प्रकारचे हक्क, अधिकार, हितसंबंध

अथवा खरेदी गहाणखत दान, बक्षिस, बोजा

वारसा संबधी तक्रार असल्यास, भाडेपट्ट

असल्यास अधिकाराच्या पुराव्यासह ही नोटीर

प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत आत

निम्न स्वाक्षरीकार यांच्याकडे लेखी अथव

रजिस्टर पोस्टाने कळवावे. अन्यथा अशी

तक्रार न आल्यास सदर युनिट संदर्भात

कोणाचीही काहीही तक्रार/हक्क नाही किंवा

असल्यास तो हक्क सोडून देण्यात आला आहे

असे समजून माझे पक्षकार व्यवहार पूर्ण

करतील व मागाह्न आलेल्या हरकती विचारात

पत्ता : जी-५६, इटर्निटी कमर्शिअल

प्रिमायसिस तीन हाथ नाका, एल. बी. एस.

मार्ग ठाणे पश्चिम ४००६०४

ਸ਼ਰੀ/-

ॲड. दीपाली एन. वावेकर

घेतल्या जाणार नाहीत.

दि. ११/०७/२०२३

ı. मूळ १. सौमिकृत

ठेकाण: मंबई

दिनांक: ११ जलै. २०२३

तरी सदर करारनाम्या बदल कोणाल

फार्म प्रा. ली. हे विकत घेणार आहेत.

तमाम जनतेस याद्वारे सूचित करण्यात

धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या

वतीने सत्याग्रह आंदोलन

काँग्रेसचे आंदोलन सम

ोर सत्याग्रह आंदोलन

आहे की, महागाई आणि

बेरोजगारीच्या प्रश्नावर

शासन घेई ना खबरदारी,

कापूस, कांदा उत्पादक

फिरे दारोदारी, सरकार

शासन म्हणे आपल्या

परिस्थिती

कष्टकरी,

सोसायटी

विद्यार्थी,

ढारी. ही

विदारक

शेतकरी,

कामगार,

यासंदर्भात दिलेल्या

वाढविणार्या वयूमाईन वलब सेना-

दरम्यान चांगल्या दर्जाच्या गटहाला प्रति क्विंटल तीन हजार रूपये इतका दर

मक्याला २७७१ रूपये प्रति क्विंटर, बाजरी, हरभरा, तुर उडीद, खपल या शेतमालाची आवक होऊन बाजरीला प्रति क्विंटल २५०१, हरभरा ४७८१, तूर

नेतृत्वाखाली ट्यापारी,

बेराजगार

वाढविणार्या

विश्वासघात

देशातील

शिंदे-

जिल्हा

कमिटीच्या

सरकारचा

करण्यासाठी

यांच्या पदरी निराशा

टाकून प्रचंड प्रमाणात

केला आहे. ढेशातील

भाजप सरकार आणि

काँग्रेस व शहर जिल्हा

वतीने आज सत्याग्रह

आले, अशी माहिती

यावेळी देण्यात आली.

महागाई

जनतेचा

राज्यातील

निषेध

आज

काँग्रेस

जाहिर सूचना

येते की माझे अशील श्री कौस्तुभ सुनील गुप्ते

आणि सौ. सरोज कौस्तुभ गुप्ते हे मौज

माजिवडे तालुका आणि जिल्हा ठाणे मधील

सर्वे नं. ७६ हिस्सा नं. ३,४,६,९ याव

उभारण्यात आलेली श्रीरंग युनिट-२५ को

ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड मधील

तिसऱ्या मजल्यावरील, बिल्डिंग नं . एच-२

बी विंग, सदनिका क्र . ई -३६ ह्या फ्लॅटचे

मालक आहेत. सदर फ्लॅट हा त्यांनी श्री

तुषार मधुकर माडीवाले यांच्याकडून विकत

घेतला असून दिनांक २२/०७/२०२१ रोजीच

२/१३८४६/२०२१ या क्रमांकावर नोंदविल

गेला आहे. सदर फ्लॅट हा श्री. मधकर एस

माडीवाले यांनी श्रीरंग को-ऑप हौसिंग

अलॉटमेंटपत्राद्वारे विकत घेतला आहे. श्री

मधुकर एस. माडीवाले यांचे दि

0९/0१/२0१२ तसेच त्यांची पत्नी सौ

. सरता मधकर माडीवाले यांचे २२/०१/२०१९

रोजी निधन झाले असुन त्यांचे पश्चात त्यांन

श्री. प्रसाद मधुकर माडीवाले (मुलगा) आणि

श्री. तुषार मधुकर माडीवाले (मुलगा) अर

कायदेशीर वालीवारस आहेत व याव्यतिरित्त

इतर कोणीहि वारस नाहीत. श्री. प्रसाव

मधुकर माडीवाले यांनी त्यांचा ५०% अविभत्त

हिस्सा श्री. तुषार मधुकर माडीवाले यांन

दिला असून त्या संदर्भातील हक्कसोडपत्र दस्त

दिनांक ०९/०३/२०२१ रोजी टनन-

२/६०२९/२०२१ या क्रमांकावर नोंदविल

गेला आहे. आणि त्या नंतर माझे अशील श्री

कौस्तुभ सुनील गुप्ते आणि सौ. सरोज कौस्तुभ

गुप्ते यांनी सदर सदनिका श्री. तुषार मधुक

माडीवाले यांच्याकडून विकत घेतली आहे

माझे अशील श्री कौंस्तुभ सुनील गुप्ते आणि

सौ. सरोज कौस्तुभ गुप्ते सदरील सदनिक

पंजाब नॅशनल बँकेत गहाण ठेवणार आहेत

बक्षीस, फरोक्त, पोटगी, चार्ज, संपादन

भाडेपट्टा, वहिवाट, साठेकरार, लीज, तबदीव

ट्रस्ट, वारसा असल्यास या सूचनेच्या प्रकाशन

. तारखेपासून ७ दिवसांच्या आत निम्न

स्वाक्षरीकार यांच्याकडे लेखी अथवा रजिस्टर

पोस्टाने कळवावे. याप्रमाणे कोणाचीर्ह

कसलीही तकार आली नाही तर सद

मिळकत निर्वेध, बोजारहित घेणेस योग्य आहे.

असे समजून आमचे अशील सदरील सदनिक

गहाण ठेवून व्यवहार पूर्ण करतील व

मागाह्न/नंतर येणाऱ्या तक्रारी अगर हरकर्त

माझे अशिलावर कोणत्याही प्रका

बंधनकारक राहणार नाहीत हे सर्व लोकांस

पत्ता : जी-५६. इटर्निटी कमर्शिअल

प्रिमायसिस तीन हाथ नाका. एल. बी. एस.

मार्ग ठाणे पश्चिम ४००६०४

सही/-

ॲड. दीपाली एन. वावेकर

दि. ११/०७/२०२३

तरी सदरहू सदनिकेवर गहाण, दान

लिमिटेड,

दस्त क्रमांक ठाणे

त्यांच्याकड्

तमाम जनतेस याद्वारे सूचित करण्या

९०११, उडीद ८१४० व खपलसाठी २५२० रूपये प्रतिक्विंटल भाव निघाला.

रोज वाचा

My clients, MR. ASHOK MAHADEV PATHAK AND MRS. ARCHANA ASHOK PATHAK intend to sale Flat No. 404, 4th Floor, A Wing, Gokulidham CHSL, Shreerang Society, Behind Uco Bank, Thane (W) 400601 who have purchased the aforesaid Flat from SHR. HIRAJI VISHRAM PATEL AND SMT. HIRABEN HIRAJI PATEL VIGE Agraement dated 20.05.2004 and Resisterd the Agreement dated 20.95.2004 and Registered the same having Doc. No. TNN1-2760-2004. SHRI. HIRAJI VISHRAM PATEL AND SMT. HIRABEN HIRAJI PATEL had purchased the said property from M/S. GOKUL ENTERPRISES vide Agreement dated 20.10.1995 which was adjudicated from Collector of stamps Thane under EVN No. 4769/1998 vide Deed of Confirmation, Dated 25.03.1998 having Doc. No. TNN1-1854

1998.
The Agreement dated 20.10.1995 and Deed of Confirmation 25.03.1998 are lost/misplaced by my clients for which my clients has filed an FIR at Naupada Police Station, Thane at Property Missing Register No.1386/2023 dtd 10.07.2023. If, anyone finds the same or has any claims about the same then such person's can confact me within the same then such person's can confact me within

Date: 12/07/2023 (Adv. Shital Kadam Chavan) Add.: B-101, Shri Sai Samarth CHS... Kharigaon, Azad Chowk, Kalwa, Thane 400605

जाहीर सूचना

तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. शैलेश **ग्टवरभाई पटेल** हे टॉवर १, ठाकूर व्हिलेड, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४०० १०१ येथील "चॅलेंजर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" नावाने ज्ञात इम ारतीतील फ्लॅट क्र. १८०१, १८ वा मजला तसेच कार पार्किंग जागा क्र. ३०४ या जागेतील तसेच **''चॅलेंजर्स को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड**'' या नावाने ज्ञात सोसायटीद्वारे वितरीत सदर फ्लॅटशी संबंधित शेअर प्रमाणपत्र क्र. ०४७/टी १ – १८०१ अंतर्गत विभिन्न क्र. २३१ ते २३५ (दोन्ही समाविष्ट) धारक प्रत्येकी रु. ५०/- (रुपये ग्नास) मूल्याच्या पाच शेअर्समधील ३३.३४% मालक आहेत. सदर फ्लॅटसंदर्भातील सदर शेअर प्रमाणपत्र हरवले. गहाळ झाले असून सातत्याने शोध घेऊनही सापडलेले नाही व यासंदर्भात माझ्या अशिलांनी वरील शेअर प्रमाणपत्र गहाळ झाल्यासंदर्भात संबंधित पोलीस स्टेशनकडून **दि. २४.०५.२०२३** रोजी गहाळ प्रमाणपत्र क्र. १३५२/२०२३

कोणाही व्यक्तीचा वरील निर्देशित सदर फ्लंट व शेअर प्रमाणपत्रासंदर्भात विक्री ाहाण. प्रभार. भेट. कोणत्याही स्वरूपातील धारणाधिकार आदी संदर्भात कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यासंदर्भात लिखित स्वरूपात किंवा व्यक्तिश: अधोहस्ताक्षरितांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून **पंधरा (१५) दिवसांच्या आत** सचित करावे अन्यथा अशा दाव्याच्या कोणत्याही संदर्भाविना वरील सदर फ्लॅट व वरील प्रमाणपत्रासंदर्भातील सर्वंकष हक्क व मालकी हक्क तयार करण्यात येतील व असे दावे, काही असल्यास, ते

> श्रीमती विशाकी भाटिया वकील, उच्च न्यायालय बी / ६०१, मीरा रेसिडेन्सी, जीतेंद्र मार्ग, राजहंस सोसाटीच्या पुढे, मालाड (पूर्व), मुंबई - ४०० ०९७.

सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : ०८.०७.२०२३

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. ameshchandra Hiralal Lasaniawala is

required to make the same known in whith due evidence and detailed particular thereof at our office at 101, Shree Vallabl Residency, Daulat Nagar, Road No.3, Borivi (E), Mumbai 400 066, within 15 days fron the date of publication of this Notice by Registered Post A.D., failing which, suci calim, if any, shall be deemed to have been

Registered Post A.D., raining which, ou laim, if any, shall be deemed to have be

(SATISH SHARMA)

PUBLIC NOTICE certificate No(s) 105255, 255668, 372107, 464394, 1382132 for 225

Rameshchandra Hiralal Lasaniawala is seized & possessed and/or sufficiently entitled of a premises viz. Flat No.303, "B" wing, Third floor, Rukmini Niwas C.H.S. Ltd., situaled at Off. Laxman Mhatre Road, Navagaon, Dahisar (W), Mumbai-400 068, (hereinafter referred to as "the sald Flat"). That the said Mr. Rameshchandra Hiralal Lasaniawala has lost/misplaced the Original title documents i.e. Agreement dated 9/6/1983 entered into between M/S. Anand Lakshmi Enterprises A ND Mr. Rameshchandra Hiralal Lasaniawala in respect of the said Flat. shares bearing distinctive No(s) 5053374-5053398, 143335773-143335797, 579117220-579117269, 620396097-620396146,1399328857-1399328931 standing in the name(s) of DESHPANDE RAMESH MADHAV Alias **RAMESH MADHAV DESHPAND**E ointly With RASHMI R DESHPANDE Deceased) in the books of M/s Larsen respect of the said Flat.

All person having any claim, right, title and interest against or to the said Flat or the shares in respect thereof or any part thereof either by way of mortgage, sale, gift, inheritance, agreement, lease, lien, charge, trust, maintenance, easement, possession or by virtue of any testamentary or non-testamentary document/s or by virtue of succession, adoption, any suit, litigation, dispute, decree, order, injunction, restriction, covenants, statutory order, notice/award, notification or otherwise howsoever, are hereby called upon and required to make the same known in writing with due evidence and detailed particulars <u>& Toubro Limited,</u> vide folio no. <u>11151698</u> nas/have been lost/misplaced/destroyed and the advertiser has/have applied to the Company for issue of duplicate hare certificate(s) in lieu thereof Any person(s) who has/have claim(s on the said shares should lodge such

claim(s) with the Company's Registrars ınd Transfer Agents viz Kfin Technologies imited, Selenium Tower-B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad - 500032 within 15 days rom the date of this notice failing which the Company will proceed to ssue duplicate share certificate(s) respect of the said shares.

Name(s) of the shareholder(s) RAMESH MADHAV DESHPANDE

रोझ मर्क लिमिटेड

— सीआयएन : L24110MH1985PLC035078 सायन पश्चिम, मंबई, महा. - ४०० ०२२, भारत.

ई-मेल : <u>info@rosemerc.in</u> दूरध्वनी : ०२२-३५१३८३९७ वेब**साइट** : <u>www.rosemerc.in</u>

याद्वारे सुचना देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ ('कायदा') च्या लागू तरतुदी सहवाचन त्वाअंतर्गत संस्थापित नियम तसेच कॉमिट कामकाज मंत्रालयाद्वारे ('एमसीए') जारी सर्ववाधारण परिप्रक हि. ०५.०५.२०२०, ०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, १३.०४.२०२१ व. ७०.५५.२०२२ समेची परिप्रक हि. १३.०५.२०२०, १५.०५.२०२१ व.३.०५.२०२२ वाच्या असुपालतांतील एजीएमची सुचना दि. ०७.०७.२०२३ मध्ये विहित केलेल्या विषयांवर विचारविनियय करण्यासाठी कंपनीची ३९ यो वार्षिक सर्वसाधारण क्षमा ('एजीएम') गुरुवाए, दि. ०३.०८.२०२३ रोजी दु. ४.०० वाजता (भा. प्र. चे.) च्हिडीओ कॉन्फरिसंग ('व्हीसी')/जदर ऑडिओ व्हन्युअप तीम्म ('ओएब्हीएम') च्या माध्यमातृत आयोजित करणता देत आहे. सदर एजीएसची सूचना, संचालकांचा अहवाल, नेबापरिकांचा अहवाल वि. ३२,०३.२०२३ रोजी संपत्रेल्या वर्षाकिटियांना लोचारितित वित्तीन अहवाल तसेस स्टेटमेंट योजित सिरीगूट-जोडफा यांच्यासम्वेत वार्षिक अहवाल २०२२-२३ ज्या भागधारकांचे ई-मेल नोंदगीकृत आहेत अगा भागधारकांच्या ई-मेल भायडीजवर पाठवण्यात आलेला आहे व सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.rosemerc.in वरही प्रदर्शित करण्यात आले आहेत वरील एमसीए व सेबी परिपत्रकांनुसार, एजीएमच्या सूचनेसह २०२२–२३ चा वार्षिक अहवाल, ११ जुलै, २०२३ रोजी ज्या सदस्यां बराल एससीए व संवा धार्याश्रुक्तेसार, एजाएसच्या सूचसंस्ट २०२४-२५ चा बावक अहवाल, १२ जुल, २०२३ राजा च्या सदस्वाब इंग्रेस आबाडी कामी किंवा तिच्या प्रेजस्ट्राज्ञीण ट्राम्स्टर एउंट, तिंक इताराझ इंडिंडा प्रावहेट लिमिटेड (लिक इटाइस) किंवा डिपॉक्षिटरीज यांच्याकडे नॉट्यॉकृत आहेत व कंपमीद्वारे निर्मित विर्यासित अंतिम तारखेस अर्थात मंगळवार, दि. २७.०६.२०२३ रोजीनुसार प्रागणसञ्च अर्था प्रागणस्वाचा इलेक्ट्रानिक पद्धतीने पाठवने गेले आहेत. एजीएम सूचनेसह २०२२-२२ चा वार्षिक अरुवाल कंपनीच्या वेशमाइट <u>www.nosomerc.in</u>, वीएसंड लिमिटेडची वेशमाइट <u>www.bseindia.com</u> आणि दूरस्थ ई-मतदान एनएसडीएलची वेशमाइट <u>intros://www.evoting.nadi.com/</u> वर देखील उपलब्ध आहे.

त्यानुसार, सदर एमसीए व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत तसेच कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) व सेबी (सूची अनिवार्यता विमोच गुबश्यकता) विनियमन, २०१५ यांच्या संबंधित तरतदींनसार कंपनीची एजीएम व्हीसी /ओएव्हीएमच्या माध्यमातने आयोजित केठ जाईल. सदर परिपत्रकांनुसार परवानगी दिल्याप्रमाणे कंपनीने वार्षिक अहवाल २०२२-२३ ची कागदी प्रत भागधारकांना पाठवली नाही. वार्षिक अन्नवाल, प्रजीपमची मचना आणि ई-वोरिंग मचना इलेक्टॉनिक प्रतितीने पाप करण्यामाठी, ज्या महस्यांनी त्यांचे ई-मेल आयर्ड नोंदणीकत केलेले नाही त्यांनी त्याची नोंदणी करण्यासाठी खालील गोष्टींची नोंद घ्यावी

 टीमॅट फॉम्प्रध्ये शेथम् धारण क्यणपे मतस्य त्यांच्या मंत्रधित टीपीकटे त्यांचे ई-मेल आयटी जॉटन शकतात कागदोपत्री स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य फॉर्म आयएसआर १ भरू शकतात जे इतर संबंधित तपशीलांसह, फॉर्ममध्य

सेवी परिष्ठक क्र. SEBI/HOMIRSD/MIRSD-POD-1/P/CIR/2023/37 दिनांक १६ मार्च, २०२३ नुसार, सर्व सूचीवद्व कंपन्यांना सर्व भागधारक आणि बैंक यांचे पॅन, नामांकन, केवपायसी तपशीलनोंदवणी बंधनकारक आहे. प्रथम घारकाचे खाते तपशील. कागदोपत्री स्वरूपात भागधारक असलेल्या भागधारकांना निर्देशांसह केवायसी पत्रे टपालाने पाठवण्यात आली आहेत. वरील अनुषंगाने तुम्ही आरटीए (लिंक इनटाइम) यांना केवायसी पत्रात नमुद केल्यानुसार आवश्यक दस्तावेजांसमवेत आवश्यक फॉर्म सादर करावा. नभासद व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये सामील होऊ शकतात आणि सहभागी होऊ शकतात किंवा एजीएम दरम्यान ई जोटिंग प्रणालीदारे मत देऊ शकतात. भगधारकांमाती आवश्यक माहिती कंपनीच्या वेबमाइटवर उपलब्ध अमन शेअरधारकांना ईमेलद

निर्माण करिया हो जिल्ला है। कार्याचा अनुकोर १० अ अतरीत व्हीमी/ओएखीएबीएबिंद्र समेश उपस्थित राहितने समय कोराकसीत रोजील पाठीबली गेली आहे. कार्याचा अनुकोर १० अ अतरीत व्हीमी/ओएखीएबीएबिंद्र समेश उपस्थित राहितने समय कोराकसीत्र गणले जातील. ई-व्हीटिंगसाठीच्या सूचना, एजीएसमध्ये उपस्थित राहणे आणि इतर सूचना कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्धआहेत व ज्यांचे ई-मेल आमच्याकडे नोंट्रणीकृत असतील त्यांचा ई-मेलद्वारे पाठवण्यात आले आहेत. सदर एजीएस ही व्हीसी/ओएखीएम द्वारे प्रायोजित असल्याने सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नाही व त्यामुळे प्रतिनिधी नेमण्याची सुविधाउपलब्ध नसेल nायद्याचे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० वेळोवेळी सुधारित केल्यानुसार सेबीचे सचिचीय मानक-२ आणि नियमन ४४ (सूचीचद्व दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ वांच्या अंतर्गत कृषणा नींद घ्याची की: एजीएपच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्वे दायावर कंपनी आपत्या समासदाना हरेल्ट्रामिक पदतीने मते देण्याची सूचिया प्रदान करेता काहे हलेल्ट्रामिक साधानंद्रीर सतदानाचा माध्यमत्तृत कालने मत देता देवेंहत. दूपश्च ई-मतदान पलंटाफीं उल्लब्ध करण्यासठी व एजीएपमध्ये व्हीसी-ओएव्हीएसद्वारे सहभाग घेण्यामाठी तसेच तेथे मत्दान करण्यासाठी कंपनीने एनसडीएल्डी पेवा

मिली आहे. वार्षिक अहवाल २०२२-२३ चा भाग म्हणून स्पष्टिकरण अहवालासमवेत सूचनेची पाठवणी ज्या भागधारकांचे ई-मेट

भायडी आमच्याकडे नोंदवलेले आहेत त्यांना या तारखेस[े]ई-मेलद्वारे पाठवण्यात आलेले आहेत. दूरस्थ ई-व्होटिंगसाठी तपशीलवा

मुचना एजीएमच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत. सदस्यांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी हुस्त्य ६ इन्सादान तानवार, २२ जुल, १२ तर १००० (सनाळ) १००० वा.) तुरू लाहरा जागि चुन्ता, १२ जाल, १२ ती रीजी (सार्व , ०५०० वाजातो समाप्ता होईल. २ ऑगस्ट, २०२३ रोजी सार्व , ५०० नंतर दूस्ट्य ई-मतदानाला परवालगि नसेल सभामदांना. एजीएसमध्ये ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि च्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही अशा व्हीसी-ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना समेत त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येईल एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावल्यानंतरही एजीएममध्ये सहभागी होऊ शकतो परंत त्याला बैठकीत ्रान्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

एजीएम सचनेमध्ये नमद केलेल्या विषयांवर मतदानासाठी सदस्यांची पात्रता ठरवण्याची निर्धारित अंतिम तारीख गरुवार. २७ जलै र शार्ष पुरावस्य बहुँ आरोश निवास आरोश हारा है। २०२३ आहे, मिर्पारित अतिम ताराखुसाः सदयाच्या नौराणीमध्ये किंवा लागार्थी मालकाच्या नौराणीम्य्ये वात्र सात्रेले सभासदच केवळ दूरस्थ ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ ग्रेण्यास पात्र असतील. एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपरचात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनली असल्यास व भिर्पारित अतिम तारीख अर्थात २७ जुलै २०२३ रोजी शेअसं धारण करत आहे, ती व्यक्ती <u>evotina@nscl.co.in</u> वर विनंती पाठवृत लॉगिन क्रेडेन्शियल मिळवू शकते किंवा खालील एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रक्रिया पार पाडू शकते :

ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, कृपया एनएसडीएलची वेबसाहट https://evoting.nsdl.com वर हेर कायद्याचे अनुच्छेद ९१ सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी सची विनियमनांचे निनियमन ४२ यांच

कारधाव अनुक्राह्म, २, तर्द्याचन स्वाराता तर्द्याचन स्वयम तत्त्व चार्च तूचा याच्यानाच नाच्याच ४ पाच्य अपूपलतांतर्ति कंपनीचे समासदांचे रिकस्ट व शेश्रद्र हास्मग्र वृक्षम्य, १८, वर्षे २०२३ यासून, पृत्रवाद, ० अगास्य २०२३ (दोन्ही दिवसांसह) पर्यंत एजीएमणध्ये घोषित केल्यास, अंतिम लाभांश भएष्यासाठी सदस्यांची पात्रता निश्चित कएष्याच्य २०२२-२३ या वर्षासाठी कंपनीच्या संपूर्ण वार्षिक अहवालासह सूचना कंपनीची वेबसाहट www.rosemerc.in वर उपल असन नि:शल्क डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.

ई-व्होटिंगच्या संदर्भत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जबाबदार व्यक्तीचे संपर्क तपशील: संपर्क व्यक्ती: १. मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायन्हेट लिमिटेड, ईंगेन: mt.helpdesk@inkintine.co.in (कंप्सीचे रजिस्ट्रार आणि शेकर ट्रान्सफर एकंट) सी १०१, २४७ पार्क, एल. बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०००८३, ई-मेल: mt.helpdesk@inkintime.co.in. दूरव्यनी. क्रमांक +९१ २२ ४९१८६२७०

डिजिटल व्होटिंगद्वारे मतदान कष्याची सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध करून दिली जाईल आणि रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत द्यावयाचे असलेले समासद उपलब्ध विहित निर्देशांतर्गत सभेत मतदानाचा हक्क बजावू शकतील. एच) एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावल्यानंतरही एजीएममध्ये सहभागी होऊ शकतो परंतु सभेत पुन्हा मतदा-

आय) श्री दीपक राणे, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्रमांक -२४९१०; सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस नं. ८७१७) यांची एजीएमपुर्वी, दरम्यान पिराट ई-च्लोशिंग्ली छाननी करण्यासाठी छाननीकती म्हण्यून पितृकी करण्यात आली आहे. ई-च्लोशिंग्ला निकार एजीएम संवत्यानंतर ४८ तासांच्या आत अध्यक्ष किंवा त्यांनी अधिकृत केलोल्या कोणत्याही संचालकाद्वारे जाहीर केला जाईल निकाल कंपनीच्या वेबसाइटवर प्रदर्शित केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये देखील दाखल केला जाईल.

PUBLIC NOTICE

Rasal, is the owner of property, mor particularly described in the schedul

Schedule Of Property: Room no. G - 7. Situated at Julekhab Chawl, Shahaji Raje Road, Shivajinaga Vileparle, Mumbai - 400057. Any on who has any claim or interest in the sa oremises or any part and any portion hereof whether by way of mortgage charge, lien, transfer, sale, alienation exchange, gift or otherwise are hereb equired to forthwith intimate the same i writing in duplicate to the unde mentioned Advocate at his offic situated at 130/180C, Hindustan Chowle Near Police Chowky, Mulund Colony Mulund (West), Mumbai - 400082 withi 15 days of the publication hereof, failin which all such daims of interest will b deemed to have been waived and/o surrendered and/or relinquished and i uture no claim whatsoever on the sa remises will be entertained.

Dated this 12th day of July, 2023 J. G. Sharma

Aphelion Finance Pvt. Ltd. 2. Mulund Vaibhay, Zaver Road, Behit Email ID:- gl.hod@aphelionfinance.com

t is proposed to sell by public auction to ornaments pledged with the company as security for gold loan availed by the following, borrower who had defaulted to pay their dues even afte our final notice

TENDER CUM AUCTION

Sr. Gold Loai No. A/c No. AF/AUG- Kunda Bharat Hasnal

Date & Venue of Auction: At 11.30 a.m. sharp at the office pren Aphelion Finance at ground floor on 13th July 2023 Conditions

) The auction will be conducted as in where basis The bidder shall submit the tender as per the at prescribed by the company. The Company reserves the right to reject the tenders which does not provide full details.

 Tenders in scaled cover super scribed (Tender for Purchase of Gold Ornaments) Should read the under signed on or before the time stipulate for opening of tender. 5) Valid tenders would be opened at 11.30 a.m on 12.07.2023 at our Gold Loan Dept. in the

esence of available bidders. The participating bidder has to remit at least 10 of the reserve price as earnest money deposit throu D/D on Mumbai favoring Aphelion Finance Pvt. Li) The D/D for Tender Money will be returned

o respective parties immediately after the auction except to the highest bidder. 8) The highest bidder will have to deposit the entire amount immediately on its acceptance by the Company or else the Tender Money will be orfeited & the acceptance of the bid would I

9) The pledged ornaments shall not be sold belo

The Company however reserves the right to cance the auction / or post done or reject the bid in its absolute discretion. The successful bidder shall remit the GST @ 5% as per act. Details list of naments, weights & Earnest money depos the Gold Loan Dept. of Aphelion Finance Pvt. Ltd

Place : Mulund, Mumbai

(Managing Director) Aphelion Finance Pvt. Ltd.

जाहीर नोटस

ह्या जाहीर नोटीस ने सर्व लोकांना कळविण्य येते की कल्याणी रघुनाथ खडपे आणि श्री मिलिं रघुनाथ खडपे हे फ्लॅट क्रमांक ४०३, ४थ मजला, इमारत क्रमांक १, बोरिवली श्याम कृप को. ऑप. हौ. सो. ली., एकसर रोड, बोरिवल पश्चिम, मुंबई (यापुढे नमूद फ्लॅट म्हणून संदर्भित केल जाईल) चे मालक होते. 0८/0४/१९९ रोजी कल्याणी रघुनाथ खडपे यांचे निधन झाले त्यांचे कायदेशीर वारस श्री रघनाथ खडपे पती यांचे 0५/0६/२००१ रोजी निधन झाले आहे) २) श्री. मिलिंद आर खडपे मुलगा ३१/०३/२०२१ रोजी निधन झाले, ३) श्री सुनील आर खडपे मुलगा यांचे १६/१२/२००१ रोजी निधन झाले. आता दिनांक १५/११/२०२ रोजी डीड ऑफ रिलीज नोंदणीकृत करून, सुनील आर खडपे त्यांचे कायदेशीर वारस १) सरिता एस खडपे (पत्नी) २) श्री सुजय एस खडपे (मुलगा) ३) श्री. सचिन एस खंडपे (मुलगा), ४) श्री स्वप्नील एस खडपे (मुलगा) यांनी त्यांचे नमूद फ्लॅट मधील अविभाजित हिस्साचे, हक श्री मिलिंद रघुनाथ खडपे चे कायदेशीर वारस निकित एन चव्हाण लग्ना आधी (मनिषा मिलिंद खडपे (मुलगी) आणि पछ्लवी मिलिंद खडपे (मुलगी यांचे नावे केली, सदर डीड ऑफ रिलीज बरल४/१५१३६/२०२१ नोंदणीकृत केले आहे वरील नमूद सदनिके चे मालकी हक आता निकिता एन चव्हाण आणि पल्लवी मिलिंद खडपे ह्यांच्या नावे आहे व हि वरील नमूद सदनिक आता विकत आहेत. तर ह्याबद्दल कोणाचाह दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी तो प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांच्या आत. वकील नाझनीन आर मेमन ह्यांचाशी खालील दिलेल्य पत्त्वावस्ती संपर्ककरा

ॲड. नाझनीन आर मेमन

फ्लॅट क्रमांक ७०१/डी, सागर द्रष्टी सीएचएसएल जुने पेट्रोल पंप समोर, मीरा रोड (पू), ठाणे ठिकाण: मिरा रोड पूर्व, ठाणे.

तारीख: १२.०७.२३

जाहीर सूचना

आम्ही, राज कूमार पाठक, धिरज लाल पाठक यांचा मुलगा आणि पद्मा पाठक, राज कुमार पाठक यांची पत्नी हे बी२००२, धिरज सॉलिटेअर कोहौसोलि.. चिंचोली बंदर, लिंक रोड, मालाड (प.), मुंबई येथील निवासी असून येथे घोषित करीत आहेत की, आमचा मुलगा राहुल कुमार पाठक हा आमच्या नियंत्रणात नाही आणि आम्ही त्याला आमच्या जंगम व स्थावर मालमत्तेतून बेदखल केले आहे.

जर कोणीही त्याच्यासह कोणताही व्यवहार करीत असल्यास तो त्यांच्या जोखिमीवर करावा. या प्रकरणात त्याच्या कोणत्याई कारवाईकरिता आम्ही जबाबदार असणार सही/

राज कुमार पाठक आणि पद्मा पाठव

जाहीर सुचना

येथे सूचना देण्यात येत आहि की, फ्लॅट क्र. ९७, इमारत क्र. २, खेरनगर साईप्रसाद को. हौ. सो शारत क्र. सीएसटी क्र. ६०३ , खेरनगर, वांद्रे पूर्व, मुंबई-वाटपपत्र हरवले आहें आणि जर कोणॉस सापडल्यास सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसात खाली नमुद केलेल्या वकिलांकडे संपर्क करावा. श्रीमती वी. टी. पानस्वामी यांचे फ्लॅट क्र ९७, इमारत क्र. २, खेरनगर साईप्रसाद कोहौसो सीएसटी क्र.६०३, खेरनंगर, वांद्रे पुर्व, मुंबई-४०००५१ या जागेकरिता श्रीमती वी. टी. पानस्वामी यांचे वाटपपत्र होते. सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, जर कोण व्यक्तीस किंवा पक्षकारास आमचे अशिलाशिवाय सदर मालमत्तेवर दावा असल्यास किंवा अन्य पक्षकारास कोणत्याहीप्रकारे आमचे अशिलाच्य अधिकाराबाबत आक्षेप असल्यास आणि सदर मालमत्तेबाबत बेकायदेशीर वहिवाट आणि/किंव पारदर्शकता म्हणून अशा व्यक्तींचा व्यवहार समजला जाईल आणि त्यांनी पढील व्यवहार त्यांचे स्वतःचे जोखिम, मुल्य व परिणामावर करावा ठिकाण; मुंबई

प्रदीप झा दिनांक: १२.०७.२०२३ (वकील उच्च न्यायालय) विजय नगर, वांद्रे पूर्व मुंबई ४०००५ १.

NOTICE is hereby given that certificates for 280 shares of face value of Rs. 100/- each bearing certificate no(s) 2572746. 2572747, 2555757-2555777, 2572748 and distinctive nos. 4189539 - 4189548, 6094094 - 6094143, 9483185 - 9483289, 60032187- 60032301 under folio No. H000004554 of ACC Limited standing in the name of Late Mr. Homi Burjorji Gazdar have been lost or misplaced and the undersigned has applied to the Company to issue duplicate certificates for the said shares. Any person(s) in possession of the said shares certificates or having any claim(s) to the said shares should notify to and lodge such claim(s) with the Share Department of the Company at Cement House, 121. Maharshi Karve Road, Mumbai - 400 020, within 21 days from the date of publication of this Notice after which period no claims will be entertained and the Company will proceed to issue duplicate share certificates. Place: Mumbai

Date: 03.07.2023

Applicant: Mr. Adil Firoz Buhariwalla

क्केस्ट सॉफ्टटेक (इंडिया) लिमिटेड

(vv) **AmpVolts**

सीआयएनः एल७२२००एमएच२०००पीएलसी१२५३५९ नोंदणीकृत कार्यालयः केविनकः ११, ७वा मजना, राइम्या स्वर्वेशर, अंधेरी वर्षम्यनो, साई सर्विसच्या पुढे, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००६९, महाराष्ट्र, **ट्राय्वनी**: ०२२-४१४९ ५८९५ **ई-मेलः compliance@ampvolts.com**, वे**न्साईट : www.ampvolts.com**

२४वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-वोर्टिंग माहितीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की केस्ट सॉफ्टटेक (इंडिया) लिमिटेड ('कंपनी') च्या भागधारकांची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३ रोजी दु.३.०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/ अन्य दकशाव्य माध्यम म्हणजे (वहीसी) द्वारे आयोजित केली जाईल. सहकार मंत्रालयाने (एमसीए) २८ डिसेंबर २०२३ र रीजी जारी केलेल्या सामान्य परिपत्रक १०/२०२२ आणि सेबीच्या परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी २०२३ (यापुढे एकत्रितपणे परिपत्रके म्हणून संदर्भित) कंपन्यांन सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्हीसी मार्फत एजीएम आयोजित करण्याची परवानगी आहे त्यामुळे ८ जुलै २०२३ रोजीच्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरित

परिपन्नकांचे पालन करून, एजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवाल २०२२ २३ सर्व सदस्यांना पाठवले गेले आहे ज्योंचे ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत आहेत ही कागदपत्रे कंपनीच्या www.ampvolts.com वर, स्टॉक एक्सर्चेजची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com आणि कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी, पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वा) **www.purvashare.com** वर या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. ११ जुलै २०२३ रोजी ईमेलद्वारे एजीएम सचना पाठवण्याचे काम पर्ण झाले आहे.

कंपनी वित्तीय वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक अहवालाची एक वास्तविक प्रत अशा सदस्यांना पाठवेल उ compliance@amvolts.com वर त्यांची फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमूद करून

रिमोट ई-वोटिंग:

कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ चे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४, सेबी (एलओडीआर) विनियम, २०१५ चे नियम २० मधील नियम २०, २०१५ मध्ये वेळीवेळी सुधारण केल्यानुसार वेळेत, कंपनी आपल्या सदस्यांना एजीएमच्या आधी/दरम्यान एजीएममध्ये व्यवसायावर विचारविमशी करण्याच्या संदर्भात रिमोट ई-व्होटिंगची सुविधा प्रदान करत आहे आणि या हेतूंसाठी, कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वा मतदानाची सुविधा देण्यासाठी एनएसडीएल ची नियुक्ती केली आहे.

रिमोट ई- वोटिंगच्या तपशीलवार सूचना २४व्या एजीएमच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत. सदस्यांनी खालील गोष्टी लक्षात

अ) रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल:

रिमोट ई-वोटिंगची सुरुवात: सोमवार, ३१ जुलै, २०२३ स.९.०० वा.(भाप्रवे) रिमोट ई-व्होटिंगचा निष्कर्ष: २ ऑगस्ट. २०२३ रोजी सायं.५.०० वा. (भाप्रवे)

त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे रिमोट ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल आणि सदस्यांना सदर तारीख आणि वेळेच्या पढे इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

दि.२७ जलै २०२३ च्या कट-ऑफ तारखेनसार वास्तविक स्वरुपात किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात भागधारण केलेले भागधारक, एनएसडीएल च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (रिमोट ई- मतदान'). भागधारकांचे मतदानाचे हक कंपनीच्या भरणा केलेल्या भाग भांडवलात त्यांच्याकडे असलेल्या इक्रिटी शेअर्सच्या प्रमाणात असतील. कंपनी कायदा , २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत व्हीसी सुविधेद्वारे भाग घेणाऱ्या भागधारकांची गणना गणसंख्या मोजण्याच्य उद्देशाने केली जाईल. सदर कट-ऑफ तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने

वास्तविक स्वरुपात भागधारणा करणारी कोणतीही व्यक्ती आणि गैर-वैयक्तिक भागधारक, जी कंपनीचे समभाग घेते आणि सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार २७ जुलै २०२३ रोजी भागधारणा करते, ते evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळव शकतात. तथापि, जर त्याने/तिने रिमोर्ट ई-व्होटिंगसाठी आधीच एनएसडीएल कडे नींदणी केली असेल, तर तो/ती त्याचा/तिचा विद्यमान ।।परकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून मतदान करू शकतो.

डेमटेरियलाइज्ड स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणाऱ्या वैयक्तिक भागधारकांच्या बाबतीत आणि जे कंपनीचे समभाग घेतात आणि सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनतात आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच २७ जुलै २०२३ रोजी भागधारणा घेतात, ई-मतदानाकरिता सूचना अंतर्गत एजीएमची सूचनेत नमूद केलेल्या चरणांचे अनुसरण करू शकतात पदस्यांनी याची नोंद घ्यावी:

अ) सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही; ब) एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध असेल आणि जे सदस्य व्हीसी सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित असतील, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यास प्रतिबंधित केले जाणार नाही. एजीएम दरम्यान ई-व्होटिंगदारे मतदान करण्यास पात्रः

क 🕽 ज्या सभासदांनी एजीएमपर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील एजीएमला उपस्थित राह शकतात परंत त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार नाही: आणि

ड) - ज्या व्यक्तींचे नाव सभामदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉब्रिटरीजदारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये कट-ऑफ तारखेला नोंदवले गेले आहे, त्यांनाच एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंगची सुविधा मिळण्याचा हक असेल; डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात, वास्तविक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांसाठी आणि ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नींदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी दरस्थपणे मतदान करण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली . आहे. तपशील कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. भागधारकांना www.ampvolts.com ला भेट देण्याची विनंती करण्यात आली आहे.

रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित प्रश्न असल्यास, भागधारक भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि एनएसडीएल च्या वेबसाइटच्या 'डाउनलोड्स' विभागात भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाहुँ शकतात किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करा: ०२२-४८८६ ७००० आणि ०२२- २४९९७००० किंवा कु प्राजका पावले, पत्ता- ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती वापट मार्ग, लोअर एरेल, मुंबई - ४०००१३ किंवा मे. पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, ९, शिवशक्ती इंडस्ट्रियल इस्टेट, जे.आर. बोरीचा मार्ग, लोअर परेल (पूर्व) मुंबई - ४००० ११ यांच्याशी संपर्क साधा, ईमेल: support@purvashare.com एजीएमच्या आधी/दरम्यान रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेची तपासणी करण्यासाठी कार्यरत कंपनी सचिव श्री. मेहल बांभरोलिया गंची तपासणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत वेळोवेळी सुधारित केलेल्या नियमांनुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक शुक्रवार, २८ जुलै, २०२३ ते गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३ पर्यंत बंद राहतील (दोन्ही दिवस समिविष्ट) कंपनीच्या २४ व्या एजीएमच्या उद्देशाने. केस्ट सॉफ्टटेक (इंडिया) लिमिटेडकरिता

विपुल चौहान

दिनांक: ११ जुलै २०२३ ठिकाण : मुंबई

व्यवस्थापकीय संचालव डीआयएनः ०१२४१०२१

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सी विभाग, मुंबई यांचे समोर

भोरूका चॅरिटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोर्ट हाऊस, १२८-बी, ५ वा मजला, पुना स्ट्रीट, मसजिद बंदर (पूर्व), मुंबई-४००००९ जा.क्र.मुंबई/स.नि./सी.वि./१०१/सुनावणी/नोटीस/६२२/२०२३ दिनांक: ११/०७/२०२३

जाहीर नोटीस

कानसा खोरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई ११९/१२७, खेमका चाळ, पहिला माळा, रूम नं. १२, साईबाबा मंदिराजवळ, फणसवाडी, मुंबई-४००००२. **अर्जदार**

l	अ. क्र.	दावा क्र.	कर्जदार	जामिनदार क्र. १	जामिनदार क्र. २	जामिनदार क्र. ३	दावा रक्कम
ı	१	2	बाजीराव सर्जेराव चौगुले	संतोष ईश्वरा डिगे	कैलास आकाराम तळप		७१,६१२/-
ı	२	8	सुरेश आबा विद्रुक	तानाजी पांडुरंग चौगुले	मारुती विठठल बाबर		१०,३८,१२२/-
ı	3	ч	प्रदिप शांताराम मोहीते	निता सखाराम कदम	सुरेश आबा विद्रुक	सचिन शांताराम मोहीते	१३,२७,२९०/-
ı	8	9	विष्णु संभाजी भाष्टे	दिनेश किसन सावंत	राजाराम सिताराम धामणकर		६९,३९३/-
ı	4	۷	बाजीराव निवृत्ती पाटील	संगिता महादेव कदम	पांडुरंग अशोकराव मोहीते		४,०७,९८९/-
							-20-2

अर्जदार संस्थेने उपरोक्त थकीत कर्जाविषयी दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपले विद्यमान पत्त्यावर नोटीस देण्यात भाली होती, परंतु आपण नोटीस न घेतल्याने किंवा दिलेल्या पत्यावर राहात नसल्याने पोष्टामार्फत ही नोटीस या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. संस्थेच्या दप्तरी आपला नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने आपणांस या जाहीर नोटीस द्वारे एक संधी देण्यात येत असून कळविण्यात येते कि **दिनांक** : १७/०७/२०२३ **रोजी दुपारी ०३.०० वाजता** आपण स्वतः वरील पत्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास उपरोवत थकीत कर्जाविषयी तुमचे काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी पूर्ण करण्यात येऊन अंतिम निर्णय देण्यात येईल याची आपण

ही नोटीस आज दिनांक : ११/०७/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

(शिक्का

सही / – सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सी-विभाग,मंबई

फोर्च्युन टेरेसेस, ए-विंग, १०वा मजला, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. सीआयएन: एल२५२००एमएच१९९१पीएलसी०५९९४३ ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात संपलेली तिमाही पलेली तिमाही संपलेले वर्ष 30.08.2023 39.03.2023 30.08.2022 39.03.2023 लेखापरिक्षित अलेखापरिक्षित

PLASTIBLENDS INDIA LIMITED

लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न 988 50.98 20603.89 00302.48 9080.80 9293.88 9382.39 3886.88 करानंतर निव्वळ नफा/(तोटा) ७६४.९० ८६९.०९ 996.94 २६८५.90 कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/ (तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 424.30 280.04 (808.20) 2392.90 समभाग भांडवल 38.999 38.999 9299.88 9299.88 राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात 32200.80 उत्पन्न प्रतिभाग (द.मु.रू.५/- प्रत्येकी) वार्षिकीकरण नाही-रु. प्रतिभाग

।. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) स्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली 30 जन. २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कपार्चे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कपांचे संपूर्ण नमुना कंपनीच्य www.plastiblends.com आणि स्टॉक एक्सर्वेजेसच्या www.bseindia.com, www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ११ जुलै, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य

2,98

2.98

3.38

3.38

3.68

प्लास्टीब्लेन्डस् इंडिया लिमिटेड

मास्टरबॅचचे भारतातील प्रमुख उत्पादक व निर्यातदार

एस. एन. काब्रा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

90.33

90.33

नूरुद्दीन मोहम्मद शेख

दिनांकः १९/०७/२०२३